

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला सल्ला
डावलून वेगळी कार्यवाही करण्यापूर्वी
प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्र.मलोआ-१००९/प्र.क्र.१०८/०९/आठ,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दि. १०.८.२००९

संदर्भ :-सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र.पीएससी-१०७९/सीएन-३५/आठ,
दि.५.७.१९७९

परिपत्रक :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना एखाद्या विशिष्ट प्रकरणी दिलेला सल्ला डावलण्याचा अथवा त्यापेक्षा वेगळी कार्यवाही करण्याचा निर्णय मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने घेण्यापूर्वी अशा प्रस्तावांना सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय प्राप्त करून विभागाच्या प्रभारी मंत्र्यांची व मा. मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्यात यावी, किंवा शासन कार्य नियमावलीनुसार प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणे आवश्यक असल्यास मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशी कार्यपद्धती संदर्भाधीन परिपत्रकान्वये विहित करण्यात आली आहे.

आता दि.५.७.२००९ चे परिपत्रक व त्यान्वये विहित केलेली कार्यपद्धती या परिपत्रकान्वये अधिक्रमित करून सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना अशा सूचना देण्यात येत आहेत की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला सल्ला डावलून त्यापेक्षा वेगळा निर्णय घेण्यापूर्वी असे सर्व प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्यास मंत्रिमंडळाची पूर्व संमती प्राप्त करून घेण्यात यावी. तरी या सुधारित कार्यपद्धतीनुसार मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त करून घेतल्याखेरीज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला डावलून त्यापेक्षा वेगळी कार्यवाही केली जाणार नाही, याची दक्षता सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक
संकेतांक २००९०७२७१७४२५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सही/-
(श्री. प्र. पाटील)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपालांचे सचिव,
मा. मुख्यमंत्रांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव/
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
सर्व मंत्रालयीन विभाग,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती.